DATAMATICS

October 29, 2022

To,

Corporate Communication Department BSE Limited Phiroze Jeejeeboy Towers, Dalal Street, Mumbai – 400 001. BSE Scrip Code: 532528

Listing Department National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051. NSE Code: DATAMATICS

Sub: Newspaper Publication - Compliance under Regulation 47 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations")

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 47 of the Listing Regulations, please find enclosed herewith extracts of unaudited Standalone and Consolidated Financial Results for the quarter and six months ended September 30, 2022 approved by the Board of Directors of the Company at their meeting held on Friday, October 28, 2022 published on Saturday, October 29, 2022 in the Newspapers viz. – Financial Express (in English) and Mumbai Lakshdeep (in Marathi).

The above information is also available on the website of the Company www.datamatics.com.

Kindly take the above on your record.

For Datamatics Global Services Limited

Divya Kumat EVP, Chief Legal Officer and Company Secretary (FCS: 4611)

Encl: As above



Knowledge Centre, Plot 58, Street No. 17, MIDC, Andheri (East), Mumbai - 400 093. INDIA | Tel: +91 (22) 6102 0000/1/2 | Fax: +91 (22) 2834 3669 | CIN: L72200MH1987PLC045205 | business@datamatics.com | www.datamatics.com



FINANCIAL EXPRESS

19

NOTICE

Umesh Malik

Date: 28.10.2022

Place: New Delhi

Tata Motors Limited

Registered Office : Bombay House, 24, Homy Mody Street, Mumbai-400001 NOTICE is hereby given that the certificates for the undermentioned securities of the Company have been lost / misplaced and the applicant has applied to the Company to issue duplicate certificate.

Any person who has a claim in respect of the said securities shall lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days from this date, else the Company will proceed to issue duplicate certificate(s) without further information

Name(s) of Holder	Kind of securities and face value	No. of securities	Distinctive Numbers	
Sohanlal Singhania	Equity shares of face value of Rs.2/- each	4645	9469191 to 9473835	
Dated : 27-10-2022 Place : Kanpur		Binakur	Devi Singhania nari Singhania gini Singhania Gauri Shriya	

PUNJAB NATIONAL BANK SHARE DEPARTMENT, BOARD & CO-ORDINATION DIVISION PLOT No. 4, DWARKA SECTOR-10, NEW DELHI-110075 I Email Id: hosd@pnb.co.in, Tel # 011-28044857							
, .	the register ertificate:		FICE Bank mentioned below has eof / claimant(s) thereto hav				
Name of Shareholder (s)	Folio No.	Certificate No.	Distinctive No. of Shares	No. of Shares			

Jt1- Vamla Malik In case any person has any claim in respect of the said shares/any objection(s) for the issuanc of duplicate certificate in favour of the above stated shareholder(s)/ claimant(s), he/she/thev should lodge their claim or objection within 15 days of the date of publication of this Notice. If within 15 days from the date hereof no claim is received by the Bank in respect of the said certificate duplicate share certificate/letter of confirmation will be issued. The public is hereby cautione against dealing in any way with the above mentioned certificate.

16735

1105148

For Puniab National Bank For Puniab National Ban (Ekta Pasricha) **Company Secretary**

6738382485-6738382599

115

punjab national bank पंजाब नैशनल बेंक

DATAMATICS GLOBAL SERVICES LIMITED

Registered Office : Knowledge Centre, Plot No. 58, Street No. 17, MIDC, Andheri (E), Mumbai -400093. CIN: L72200MH1987PLC045205. Tel. No.: - +91-22-61020000/1/2 Fax. No.: - +91-22-28343669

Website : www.datamatics.com

UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2022

Sr.		STANDALONE					CONSOLIDATED							
No.	Particulars	Quarter ended			Half Yes	Half Year ended Year ended		Quarter ended			Half Year ended		Year ended	
		30-Sep-22	-Sep-22 30-Jun-22	30-Sep-21	30-Sep-22	30-Sep-21	31-Mar-22	30-Sep-22	30-Jun-22	30-Sep-21	30-Sep-27	30-Sep-21	31-Mar-22	
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	
	Total income from operations (net)	175.70	155.44	146.72	331.14	277.33	578.51	343.40	326.87	299.23	670.27	586.98	1,201.05	
	Net Profit (+) / Loss (-) from ordinary activities	0.0000000	000000000000000000000000000000000000000	000000	1000000	100000	11.555-01.04	1200401	0917434	100000	100000000	20000		
	before tax	31.24	27.80	35.53	59.04	86.33	143.44	51.52	51.56	46.08	103.08	92.95	192.05	
	Net Profit (+) / Loss (-) for the period after tax	24.11	21.91	27.88	46.02	67.76	111.11	39.24	42.65	34.93	81.89	74.32	155.40	
1	Net Profit (+) / Loss (-) for the period after tax	Metallica a		0000000	10211070				2000 CON		100000000		1 11122-00018-0	
	(after non controlling interest)	24.11	21.91	27.88	46.02	67.76	111.11	39.96	43.40	35.30		74.89	157.48	
5	Other Comprehensive income	(2.09)	(2.62)	1.04	(4.71)	15.08	16.23	(3.01)	(2.43)	(3.39)	(5.44)	(10.41)	(4.81)	
5	Total Comprehensive income for the period	22.02	19.29	28.92	41.31	82.84	127.35	36.23	40.22	31.54	76.45	63.92	150.58	
	Paid-up equity share capital (Face Value per share Rs.5/-)	29.48	29.48	29.48	29.48	29.48	29.48	29.48	29.48	29.48	29.48	29.48	29.48	
	Reserve (excluding Revaluation) Reserves as per balance sheet of previous accounting year	NA	NA	NA	NA	NA	NA	NA	NA	NA	NA	NA	NA	
	Earnings Per Share (EPS)	Dia.	nA.	na	2003	na.	110	32,053	1944	na.	NA.	100	na.	
	- Basic	4.09	3.72	4.73	7.81	11.49	18.85	6.78	7.36	5.99	14.14	12.70	26.71	
	- Diluted	4.09	3.72	4.73	7.81	11.49	18.85	6.78	7.36	5.99	14.14	12.70	26.71	

NOTE:

The above is an extract of the detailed format of unaudited financial results for half year and 2nd guarter of FY 2022-23 filed by the Company with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Regularements) Regulations, 2015. The full format of the unaudited financial results for half year and 2nd guarter of FY 2022-23 are available on the Stock Exchange websites. (www.bseindia.com and www.nseindia.com) and also on Company's website at www.datamatics.com.

For Datamatics Global Services Limited

Rahul L. Kanodia

Vice Chairman & CEO

(Rupees in crores)

EVEREADY >>>> INDUSTRIES INDIA LTD.

Registered Office : 2, Rainey Park, Kolkata-700019

CIN: L31402WB1934PLC007993, Tel: 91-33-24559213, 033-24864961, Fax: 91-33-24864673, Email: investorrelation@eveready.co.in Website: www.evereadyindia.com

EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED STANDALONE/CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND SIX MONTHS ENDED 30TH SEPTEMBER, 2022

				STANDALONE			CONSOLIDATED	
ful	SI. No.	Particulars	3 months ended (30/09/2022)	6 months ended (30/09/2022)	Corresponding 3 months ended in the previous year (30/09/2021)	3 months ended (30/09/2022)	Previous 6 months ended (30/09/2022)	Corresponding 3 months ended in the previous year (30/09/2021)
			Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited
	1	Total Income from Operations	375.75	711.13	357.49	375.75	711.13	357.49
	2	Net Profit for the period before tax	20.90	46.20	38.17	20.92	46.22	38.22
	3	Net Profit for the period after tax	14.71	36.56	30.97	14.73	36.58	31.04
	4	Total Comprehensive Income for the period [comprising Profit for the period (after tax) and Other						
		Comprehensive Income (after tax)]	15.98	37.38	31.14	16.13	37.74	31.19
	5	Paid up Equity Share Capital (Face Value : ₹ 5/- per share)	36.34	36.34	36.34	36.34	36.34	36.34
	6	Earnings Per Share (Basic & Diluted) of ₹ 5/- each (not annualised)						
		(a) Basic	2.02	5.03	4.26	2.03	5.03	4.27
		(b) Diluted	2.02	5.03	4.26	2.03	5.03	4.27

LEX NIMBLE N SOLUTIONS

LEX NIMBLE SOLUTIONS LIMITED

CIN: L74140TG2005PLC045904 Regd Office: Q3, Module A1, 10th Floor, Cyber Towers, Hitec City, Madhapur, Hyderabad, Telangana-500081. Tel: 040 23122330 Email: Investment@lexnimble.in Web: www.lexnimble.in

NOTICE

Notice is hereby given that the Extra-Ordinary General Meeting (EGM) of members of M/s. Lex Nimble Solutions Limited will be held on Monday the 21th Day of November, 2022 at 08.15 AM (IST) through Video Conferencing/Other Audio Visual Means (VC/OAVM) to transact the business as set out in Notice of EGM. In view of massive outbreak of COVID-19 and social distancing being a norm to be followed, the EGM is being held through VC/OAVM in compliance with the MCA General Circular No. 14/2020, dated 08th April, 2020, MCA General Circular No. 17/2020, dated 13th April, 2020, MCA General Circular No. 20/2020 dated 05th May, 2020 and MCA General Circular No. 02/2021 dated 13th January, 2021 and MCA General Circular No. 2/2022 dated May 5, 2022, and Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circular"). Hence members can attend the EGM through VC/OAVM as the physical attendance of members at the venue of the EGM is not required.

Pursuant to section 91 of the Companies Act, 2013, read with Rule 10 of Companies (Management and administration) Rules 2014 and Regulation 42 of SEBI (LODR) Regulations, 2015 the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Tuesday 15.11.2022 to Monday 21.11.2022 (both days inclusive) for the purpose of EGM.

The Notice of EGM will be sent electronically to those members whose E-mail Id's are registered with their respective depository participants (DPs) or Company in accordance with the MCA and SEBI Circulars. Shareholders, who have not registered their E-mail Id's, are requested to update the same immediately with their DPs. The Notice of EGM will be made available on the website of the company at www.lexnimble.in and also at website of the BSE www.bseindia.com.

Members may cast their votes through remote e-voting & e-voting during the EGM through NSDL Electronic voting platform. The cut-off date for determining the eligibility to cast the vote is 14.11.2022. The remote e-voting commences on Friday, 18.11.2022 at 9.00 a.m. and ends on Sunday, 20.11.2022 at 5.00 p.m. thereafter the e-voting module shall be disabled by NSDL. Please be noted that, the Instructions for joining the EGM and the manner of participating at the remote e-voting and e-voting during the EGM are provided in the Notice of the EGM.

Any member who holds shares of the Company as on the cut-off date i.e. 14.11.2022, whether registered their email id with the DP/Company or not, may obtain the login ID and password by logging in to the evoting website www.evoting.nsdl.com. during the voting period or during the EGM as per the instructions given in the Notice of the EGM and may cast the vote. In case of any queries pertaining to evoting, you may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for Members and e-voting user manual for Members available at www.evoting.nsdl.com., under help section or write an email to helpdesk, evoting@nsdl.co.in, or call at toll free no.: 18001020 990. Members may also contact Ms. Pallavi Mhatre, Manager NSDL at the designated email id evoting@nsdl.co.in. The Members may also contact the Company's secretarial department by sending an email to investment@lexnimble.in should you have any unresolved queries.

Place : Mumbai

EVEREADY

GIVE ME

Date : October 28, 2022

For Lex Nimble Solutions Limited

Sd/-**Yogiraj Hemant Atre** Hyderabad 27 October, 2022 Company secretary & Compliance Officer

NOTE:

Kolkata

October 28, 2022

The above is an extract of the detailed format of the Statements of Standalone and Consolidated Unaudited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Statements of Standalone and Consolidated Unaudited Financial Results are available on the Stock Exchange websites at www.bseindia.com, www.nseindia.com and www.cse-india.com respectively and on the Company's website at www.evereadyindia.com.

> EVEREADY INDUSTRIES INDIA LTD. Suvamoy Saha **Managing Director**



IIFL ASSET MANAGEMENT LIMITED

Regd. Office: IIFL Centre, 6th Floor, Kamala City, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400013 CIN: U74900MH2010PLC201113 Website: www.iiflmf.com

NOTICE TO ALL UNITHOLDERS

Proposed indirect change in control of IIFL Asset Management Limited (the asset management company of IIFL Mutual Fund) pursuant to change in shareholding of **IIFL Wealth Management Limited (Sponsor of IIFL Mutual Fund)**

BACKGROUND AND PROPOSED TRANSACTION:

- 1. IIFL Asset Management Limited ("IIFL AMC"), the asset management company of IIFL Mutual Fund, is a wholly owned subsidiary of IIFL Wealth Management Limited ("IIFLW"). IIFLW is currently the sole sponsor of IIFL Mutual Fund, whereas IIFL Trustee Limited ("IIFL Trustee") is the trustee of IIFL Mutual Fund.
- 2. BC Asia Investments X Limited ("BC Asia" or "Buyer"), a private limited company incorporated in Mauritius with its registered address Suite 110, 10th Floor Ebene Heights Building, 34 Ebene Cybercity Ebene, Mauritius, has entered into a share purchase agreement dated 30 March 2022 ("Share Purchase Agreement") with certain public shareholders of IIFLW (i.e., General Atlantic Singapore Fund Pte. Ltd. and FIH Mauritius Investments Ltd.) (collectively "Sellers"), to purchase an aggregate of 22,155,000 (twenty-two million one hundred fifty-five thousand) equity shares ("Sale Shares") of IIFLW, being equivalent to 24.98% of the paid - up equity share capital of IIFLW, based on the outstanding paid - up equity share capital as on the date of the Share Purchase Agreement ("Proposed Transaction").
- 3. Upon completion of the Proposed Transaction, BC Asia will indirectly hold more than 10% of the paid up equity share capital of IIFL AMC.
- 4. Please note that IIFLW will continue to act as the sole sponsor of IIFL Mutual Fund even after completion of acquisition of Sale Shares under the Proposed Transaction. Consequent to the Share Purchase Agreement, there will be no changes to the scheme(s) of IIFL Mutual Fund ("Schemes"). Accordingly, there should be no impact on the existing investments of any of the unitholders of the Schemes on account of the Proposed Transaction.
- 5. The Board of Directors of IIFL AMC has approved the Proposed Transaction on April 8, 2022. Further, the Board of Directors of IIFL Trustee has approved the change in control of IIFL AMC, on April 8, 2022, in terms of Regulation 22(e) of the Securities and Exchange Board of India (Mutual Funds) Regulations, 1996 ("SEBI MF Regulations").
- 6. The Securities and Exchange Board of India ("SEBI") has, pursuant to its letter no. SEBI/HO/IMD/IMD-I DOF5/P/OW/2022/49063/1 dated September 19, 2022 granted it's no objection to the aforesaid Proposed Transaction ("SEBI Approval").

Details in relation to BC Asia including the details of net worth have been provided for under Annexure A

KEY HIGHLIGHTS PURSUANT TO THE PROPOSED TRANSACTION

Upon completion of the Proposed Transaction, the following will ensue:

- 1. BC Asia will hold 22,155,000 equity shares of IIFLW which represents 24.98% of the outstanding paid up equity share capital of IIFLW as on the date of Share Purchase Agreement.
- 2. The shareholding pattern of IIFL AMC will continue to remain the same
- 3. There will be no change in the directors or key personnel of IIFL AMC.
- 4. There will be no alterations or amendments to the trust deed of, or the names of the Schemes of, or the name of, IIFL Mutual Fund.
- 5. No changes will be required in the Statement of Additional Information, Scheme Information Documents, Key Information Memoranda and other relevant documents of the IIFL Mutual Fund consequent to the Proposed Transaction.

NOTICE TO UNITHOLDERS IN RELATION TO THE INDIRECT CHANGE IN CONTROL OF IIFL AMC PURSUANT TO THE PROPOSED TRANSACTION

The unitholders of Schemes are hereby informed that there would be an indirect change in control of IIFL AMC pursuant to the acquisition of the Sale Shares of IIFLW (holding company of IIFL AMC) by BC Asia. As required under Regulation 22(e) of the Securities and Exchange Board of India (Mutual Funds) Regulations, 1996 ("SEBI MF Regulations"), each unitholder of the Schemes of IIFL Mutual Fund is hereby being provided an option to exit his / her / its investment in the Scheme(s) of IIFL Mutual Fund at the prevailing Net Asset Value ("NAV") without exit load subject to the terms and conditions set out in the communication sent to them ("**Exit Option**"):

The said Exit Option will be available to all the unitholders of the Scheme(s) of IIFL Mutual Fund whose names appear in the records of the Registrar as at the close of business hours on October 28, 2022.

In accordance with the SEBI MF Regulations, existing unitholders who are not in favour of the Proposed Transaction, may redeem their units at the prevailing NAV without payment of any exit load between October 31, 2022 and November 29, 2022. up to 3:00 p.m. (both days inclusive) ("Exit **Option Period**") by submitting the normal redemption request at the Investor Service Centre of IIFL Mutual Fund or of the Registrar, details of which are available on our website www.iiflmf.com. The unitholders, who hold their units in dematerialised form, need to submit the redemption request with their Depository Participant.

Unitholders who do not exercise the Exit Option upto 3:00 p.m. on November 29, 2022 shall be deemed to be in favour of the Proposed Transaction. It is clarified that no action needs to be taken, if you are in favour of the Proposed Transaction. Further, in accordance with Regulation 22(e) of the SEBI MF Regulations, SEBI Circular no. SEBI/HO/IMD/DF2/CIR/P/2021/024 dated March 4, 2021 and the SEBI No objection letter dated September 19, 2022, the Buyers and Sellers have committed to proceed with the Proposed Transaction after dispatch of letters to unitholders providing an exit option, and issuance of the advertisement (notice) in newspapers ("issuance of notice to the unitholders"). Post the issuance of notice to the unitholders, the compliance report on the same will be submitted to SEBI pursuant to conditions mentioned in the SEBI Approval.

The redemption payment will be made within 10 business days of receipt of valid redemption request to those unitholders who choose to exercise the Exit Option. In case of any pledge / lien / other encumbrance marked on any units, the unitholders will not have the option to exit unless they submit a release of their pledges/encumbrances prior to submitting their redemption/switch requests during the Exit Option Period.

The unitholders should ensure that any change in address or pay-out bank details required by them, are updated in the IIFL Mutual Fund's records before exercising the Exit Option. All transaction requests received after 3:00 p.m. on November 29, 2022 will be subject to prevailing load structure in the respective Schemes and will not qualify for waiver of the exit load.

The unitholders who redeem their investments during the Exit Option, the tax consequences as set forth in the Statement of Additional Information / Scheme Information Document of the relevant Scheme(s) would apply. Whilst we have been advised that there should be no tax impact for unitholders who do not redeem their investment in the Schemes, you should consult your financial and tax advisors in this regard.

The redemption/switch of units from equity Scheme(s) would be liable for deduction of Securities Transaction Tax ("STT"). However, such STT shall be borne by IIFL AMC and will not be borne by unitholders.

The offer to exit is merely an option and not compulsory. We would like the unitholders to remain invested in the Schemes at their sole

Please note that the Schemes will continue to be governed by the Statement of Additional Information of IIFL Mutual Fund and their respective Scheme Information Documents and there would be no change in any of the fundamental attributes or other terms and conditions governing the Schemes as a result of the Proposed Transaction.

6. The expenses related to the Proposed Transaction will not be charged to the unitholders of the Schemes.

discretion.

An individual communication regarding the acquisition is also being dispatched to all unitholders on October 29, 2022. As a unitholder, you are urged to go through this communication and letter dispatched to you carefully. Please consult your advisors (including financial/tax advisors) in the event that you have any queries in connection with the Exit Option. All capitalized terms not defined in this notice but used herein, will have the meanings assigned to them under SEBI MF Regulations.

Place: Mumbai **Date:** October 28, 2022

"Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully"

For **IIFL Asset Management Limited** Sd/-**Authorised Signatory**

ANNEXURE A

Acquiring Entity: (a)

- As of the signing date, BC Asia Investments X Limited ("BC Asia") is a private limited company incorporated in (i) Mauritius with its registered address as Suite 110, 10th Floor Ebene Heights Building, 34 Ebene Cybercity Ebene, Mauritius. BC Asia holds a Global Business License from FSC Mauritius. BC Asia is a part of the Bain Capital group.
- (ii) As of the Closing Date, BC Asia will remain a wholly owned subsidiary of APAC Company XII Limited ("APAC XII"), which will remain a wholly owned subsidiary of APAC Company XV Limited ("APAC XV"). APAC XV will then be owned as follows: (a) approximately 78% of APAC XV will be owned by APAC Company XVI Limited and other investment funds or vehicles advised by Bain Capital Private Equity, L.P., (b) approximately 11% of APAX XV will be owned by investment funds or vehicles advised by Bain Capital Credit, L.P. and (c) approximately 11% of APAC XV will be owned by the Canada Pension Plan Investment Board.
- (b) Financial track record and performance of the Acquiring Entity:

Particulars	December 2021	December 2020	December 2019
	USD	USD	USD
Net Worth	(117,241.00)	(78,340.00)	(54,620.00)
Total Income	-	-	-
Profit after tax	(38,901.00)	(23,720.00)	(25,608.00)
Assets Under Management (if applicable)	-	-	-

(c) **Overview**:

Bain Capital: Bain Capital is a private multi-asset alternative investment firm founded in 1984. Bain Capital has (i) partnered closely with management teams to provide the strategic resources that build great companies and help them thrive. Bain Capital has a global team of nearly 600 investment professionals which creates value for its portfolio companies through its global platform and depth of expertise in key vertical industries including healthcare, consumer/

retail, financial and business services, industrials, and technology, media and telecommunications. Bain Capital has offices in Boston, Chicago, New York, Palo Alto, San Francisco, Dublin, Lisbon, London, Luxembourg, Madrid, Munich, Guangzhou, Melbourne, Mumbai, Hong Kong, Seoul, Shanghai, Singapore, Sydney and Tokyo. Bain Capital invests across asset classes including private equity, fixed income, credit, real estate, public equity and venture capital, managing more than USD 160 billion in total and leveraging the firm's shared platform to capture opportunities in strategic areas of focus. Bain Capital has two primary verticals - Bain Capital Private Equity and Bain **Capital Credit:**

- (A) Bain Capital Private Equity: Bain Capital Private Equity pioneered the value-added investment approach. It partners with management teams to help build and grow great companies. Its success is built on a highly rigorous approach utilizing deep industry/company insights and a significant investment in the resources and expertise to drive strategic and operational transformation at our companies. The Bain Capital Private Equity global team, which operates in 20 offices on 4 continents, has made more than 1,100 primary and add-on investments that have generated consistently strong returns.
- (B) Bain Capital Credit: Bain Capital Credit is a leading global credit specialist with \$57 billion in assets under management (as on December 31, 2021). It invests across the full spectrum of credit strategies, including leveraged loans, high-yield bonds, distressed debt and special situations, direct lending, structured products, nonperforming loans and equities. Bain Capital Credit's more than 170 investment professionals seek to identify attractive credit opportunities in North America, Europe and Asia-Pacific.
- (ii) Canada Pension Plan Investment Board ("CPPIB"): CPPIB is a professional investment management organisation, with its registered office and principal business address at 1 Queen Street East, Toronto on M5C 2W5, Toronto, Canada. It invests the funds transferred to it by the Canada Pension Plan Fund (the "CPP Fund") that are not needed by the CPP Fund to pay current benefits on behalf of 21 million contributors and beneficiaries. CPPIB's legislative mandate is to (i) assist the CPP Fund in meeting its obligations to contributors and beneficiaries under the CPP Fund; (ii) manage amounts transferred to CPPIB pursuant to the Canada Pension Plan legislation in the best interests of the contributors and beneficiaries of the CPP Fund; and (iii) invest its assets with a view to achieving a maximum rate of return, without undue risk of loss, having regard to the factors that may affect the funding of the CPP Fund and its ability to meet its financial obligations on any given business day.

CPPIB was created by the CPPIB Act in 1997 and all of the shares of CPPIB are owned by Her Majesty in Right of Canada. However, CPPIB is not a Canadian governmental entity or an agent of the government. It has an investment-only mandate and in fulfilling this mandate, CPPIB operates independently of, and at arm's length from, the Canadian government. The government has no right or ability, under statute or otherwise, to direct or dictate what investments CPPIB shall make, or to exercise any control or direction over the business, affairs and operations of CPPIB. This governance system, which ensures CPPIB can discharge its investment mandate free from government influence, is widely considered a worldwide leading standard for national pension plans.

financialexp.epapr.in

मुंबई लक्षदीप 🕄

शनिवार, दि. २९ ऑक्टोबर २०२२

APPENDIX-16 [Under the Bye-laws No. 34]

NOTICE ILYAS AHMED LAL MOHAMMED, a memb of the ASMITA CRESCENT CO. OPERATIVE HOUSING SOCIETY LTD. having address a Next to Asmita Club, Station Road, Mira Roa East, Thane-401107, in the building of th society, died on 21-09-2021 without makin inv nomination.

The society hereby invites claims or objection from the heir or heirs or other claimants objector or objectors to the transfer of the sai shares and interest of the deceased member i the capital / property of the society within period of **15 days** from the publication of thi otice, with copies of such documents an other proofs in support of his/her/their claim bjections for transfer of shares and interest c the deceased member in the capital / proper of the society if no claims / objections an received within the period prescribed above, th society shall be free to deal with the shares a nterest of the deceased member in the capital roperty of the society in such manner as i provided under the bye-laws of the society th laims / obiections if any received by the societ for transfer of shares and interest of t leceased member in the capital / property of the society shall be dealt with in the mar provided under the bye-laws of the society. copy of the registered bye- laws of the society available for inspection by the claimant objectors in the office of the society/ with th secretary of the society between 7.00 P.M. to 9.00 P. M. from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

Place : Mira Road Date : 29/10/20200

For and on hehalf The ASMITA CRESCENT CO. OPERATIVE HOUSING SOCIETY LTD. Hon. Secretary

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येते की माझे अशील श्री. कानद विक्रम चौघुले खालील अनुसुचीत सविस्तरपणे नमूद केलेर्ल मालमत्तेचे मालक आहेत

माझे अशिलांनी घोषित केले आहे की, **१) श्री** विक्रम दत्तात्रय चौघुले (मयत) आणि २) श्रीमती सुप्रिया विक्रम चौघुले (मयत) हे खाली अनुसुचीत नमुद सदर मालमत्तेचे संयुक्त मालव होते, जी त्यांनी १) श्री. प्रफुलचंद्र दलिचंद गांधी २) श्रीमती मनिषा रमेशचंद्र गांधी यांच्याकडून दिनांव १७ सप्टेंबर, १९९३ रोजीचे नोंदणीकृत विक्री करारनामानुसार खरेदी केले होते. **१) श्री. विक्रम** दत्तात्रय चौधुले आणि २) श्रीमती सुप्रिया विक्रम चौघुले यांचे अनुक्रमें ३१.१२.२०१८ 0९.0४.२०२२ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चा त्यांच्या मुली (१) कुमारी शितल विक्रम चौघुले (२) श्रीमती प्रियंका प्रितम शेटे व त्यांचा मूलग (३) श्री. कानद विक्रम चौघुले अर्थात माझे अशील हे कायदेशीर वारसदार आहेत. दिनांक १ ऑक्टोबर, २०२२ रोजीचे मुक्तता करारनामानुस (दिनांक १२.१०.२०२२ रोजी दस्तावेज अनुक्रमांव बीआरएल-२-१२९७१-२०२२ अंतर्गत संयुत्त उपनिबंधक बोरिवली २, मुंबई उपनगर जिल्हा यांच्याकडे नोंदणीकृत) (१) **कुमारी शित**त विक्रम चौघुले, (२) श्रीमती प्रियंका प्रितम शेटे यांनी मालमत्तेतील त्यांचे २/३वे अविभाजी शेअर माझे अशील श्री. कानद विक्रम चौघुल यांच्या नावे मुक्त केले आहेत

जर कोणा व्यक्तिस सदर खालील अनुसुचीत सद मालमत्ता किंवा भागावर वारसाहक, विक्री अदलाबदल, मुक्तता, भाडेपट्टा, मालकीहक्क, ताबा जप्ती, लिस पेन्डन्स, तारण, भागिदारी, अधिभार बक्षीस किंवा अन्य इतर प्रकारे कोणत्याही स्वरूपाच कोणताही अधिकार, हक्क, मागणी किंवा दाव असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशना पासून १४ (चौदा) दिवसांच्या आत खालील स्वाक्षरीकर्ताक सर्व पृष्ठयर्थ दस्तावेजांच्या प्रतींसह कळवावे. अन्य अशा व्यक्ती/संघटना/संस्था यांचे असे दावे असल्यास ते सोडून दिले आहेत असे समजण्या येईल आणि ते माझ्या अशिलांवर बंधनकारव असणार नाहीत आणि सर्व अधिभारापासून मुक्त स्पष्ट बाजारभाव असलेल्या सदर अनुसुची मालमत्तेच्या अधिकाराच्या आधारावर माझे अशीत व्यवहार सुरू करतील.

मालमत्तेची अनुसुची

फ्लॅट क्र.सी-४०९. एकण क्षेत्रफळ ४१० चौ.फ कार्पेट क्षेत्र, ४था मजला, इमारत क्र.१, शारद दर्शन को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड शारदा ग्राम, न्यु लिंक रोड, आनंद हॉस्पिटलच्य पुढे, दहिसर (पुर्व), मुंबई-४०००६८, जमीन सीटीएस क्र.१३५९. १३७९. १३८० व १३८२ गाव दहिसर, तालुका बोरिवली, मुंबई उपनगर जिल्हा येथील जमिनीचे सर्व भाग व खंड

आज दिनांकीत २८ ऑक्टोबर, २०२२ सही/ आर. जे. चोथानी, वकील डी-१०४, अंबिका दर्शन, सी.पी.रोड

		यूचना				
	(बायर क्रॉप		,			
नोंदणीवृ	त कार्यालयः बायर हाउ			इस्टेट,		
	ठाणे (प.), मुंबई					
येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीचे खाली नमुद केलेले प्रतिभूतींचे भागप्रमाणपत्र हरवले/गहाळ झा						
आणि सदर प्रतिभूती धारकांनी/अर्जदारांनी कंपनीकडे दुय्यम प्रमाणपत्र वितरणासाठी अर्ज केला आहे.						
जर कोणा व्यक्तीस खालील						
आजच्या तारखेपासून १५ वि						
	र गर्ण के की जार्टक (गरोकि	ओ क्रमांक बीश	एच०००११५३)			
प्रमाणपत्र वितरणाची प्रक्रिय	। ବୁଦ୍ୟ କମ୍ପା ଭାଞ୍ଚମ (କ୍ୟାମ					
प्रमाणपत्र वितरणाची प्रक्रिया प्रमाणपत्रानुसार संयुक्त	भागप्रमाणपत्र	दर्शनी	भागांची	अनुक्रमांव		
		दर्शनी मुल्य	भागांची संख्या	अनुक्रमांव क्र.		

रोज वाचा दै. मुंबई लक्षदीप

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, खालील अनुसुचीत सविस्तर नमूद केलेल्या मालमत्तेबाबत माझ्य अशिलांच्या वतीने मी अधिकाराची चौकशी व पडताळणी करीत आहे, जे विद्यमान स्थितीत श्री केतन दिलीपभाई गांधी यांच्या मालकीची आहे, जे त्यांचे मयत पालक अर्थात स्वर्गीय दिलीपभा दल्लभदास गांधी व स्वर्गीय नयना दिलीपभाई गांधी यांच्या निधनानंतर एकूण दोन कायदेशीग वारसदारांपैकी एक कायदेशीर वारसदार म्हणून सदर फ्लॅटचे नविन मालक झाले आहेत, त्यांचे पालकांनी सदर फ्लॅट दिनांक २८ फेब्रुवारी, २०१२ रोजीचे दस्तावेज क्र.बीडीआर-१५/२१८५ २०१२ धारक हमी उपनिबंधक अंधेरी तालुका यांच्याकडे नोंदणीकृत दिनांक २३ फेब्रुवारी, २०१३ रोजीचे नोंदणीकृत विक्री करारनामानुसार सदर फ्लॅट खरेदी केला होता आणि दिनांक ११ जुलै १९७९ रोजीचे अनुक्रमांक ४६६ ते ४७० चे भागप्रमाणपत्र क्र.९४ चे रु.५०/- प्रत्येकीचे ५ शेअर्सचे मालक आहेत.

श्रीमती फाल्गुनी धर्मेन वालिया ऊर्फ कुमारी फाल्गुनी दिलीपभाई गांधी या मालकांची मोठी बहिण आणि कायदेशीर वारसदार यांनी दिनांक ४ ऑक्टोबर, २०२२ रोजीचे दस्तावेज क्र.बीडीआर-१ १५२५४/२०२२ धारक हमी उपनिबंधक, अंधेरी तालुका यांच्याकडे नोंदणीकृत दिनांक ४ ऑक्टोबर २०२२ रोजीचे नोंदणीकृत मुक्तता करारनामानुसार त्यांचे ५०% शेअर्स मुक्त केले आहेत.

जर कोणा व्यक्तीस संदर फ्लॅट किंवा भागावर विक्री, बक्षीस, भाडेपट्टा, मालकी हक्क, मुक्तता अधिभार, न्यास, तारण, परिरक्षा, कायदेशीर हक्क किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही अधिकार हक्क, दावा किंवा मागणी असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात खालील स्वाक्षरीकर्ताकडे मुळ दस्तावेजांसह त्यांचे कार्यालय **दुकान क्र.१७, तळमजला, निर्मला कोहौसोलि., सिझर रोड** व जे.पी. रोडचा जंक्शन, अंधेरी (प.), मुंबई-४०००५८ येथे सदर सूचना प्रकाशनापासून १४ **दिवसांत** कळवावे, अन्यथा अशा व्यक्तींचे दावा त्याग/स्थगित केले आहेत असे समजले जाईल आणि सदर फ्लॅटबाबत कोणताही दावा विचारात न घेता विक्री व्यवहार मालक व इच्छूक खरेदीदाराच्या दरम्यान पूर्ण केला जाईल

निवासी फ्लॅटची अनुसुची

फ्लॅट क्र.४६, ६वा मजला, डी विंग, न्यु चंद्रा को.हौ.सो. लिमिटेड, दत्ताजी साळवी मार्ग, वीरा देसाई रोड समोर, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५३ (२ मजल्यांचे पोडियम पार्किंगसह ६वा मजला), क्षेत्रफळ ५०० चौ.फु. कार्पेट क्षेत्र, तसेच भागप्रमाणपत्र क्र.९४ आणि सदर इमारतीमध्य स्टोरेज + तळ(भाग) + १ला कमर्शियल + २रा (भाग) पोडियम म्हणून (पार्किंगकरिता) + ते ९ वरील मजले लिफ्टसह समाविष्ट आणि सदर इमारत सन २००८ मध्ये बांधण्यात अली. के-पश्चिम महापालिका वॉर्ड, जमीन सीटीएस क्र.८४४/३७, ८४४/३८, ८४४/३९, महसूल गाव आंबिवली, तालुका अंधेरी, नोंदणी जिल्हा मुंबई उपनगर.

	सह।/ –
	शैलेश बी. शाह
	बी.कॉम. एलएल.बी
ठिकाण: मुंबई	वकील उच्च न्यायालय
दिनांक: २९ ऑक्टोबर, २०२२	नोंदणी क्र.एमएएच/६४४/१९८८

नोंदणीकृत कार्यालय: राधिका, २रा मजला, लॉ गार्डन रोड, नवरंगपूरा अहमदाबाद, गुजरात-३८०००९. मुख्य कार्यालय: १ला मजला, विल्सन हाऊस, जुना नागरदास रोड, आंबोली सबवेजवळ, अंधेरी (पु.), मुंबई-४०००६९.

एचडीबी फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड, सरफायसी कायदा २००२ चे कलम १३(२) अन्वये मागणी सूचना

तुम्ही, खाली नमुद केलेले कर्जदार, सहकर्जदार व जामिनदार यांना तुमचे स्थावर मालमत्ता तारणद्वा (प्रतिभूती) **एचडीबी फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड**कडून कर्ज सुविधा उपलब्ध झालेली होती. तुम्ही तुमचे वित्तीय खाते नियमित केलेले नाही आणि पुनर्भारणा करण्यात कसूर केलेली आहे तुम्ही कसूर केल्यानुसार तुमचे ऋण खाते नॉन परफॉर्मिंग ॲसेट मध्ये वर्गीकृत करण्यात आले सदर रकमेचा भरणा करण्याकरिता प्रतिभूती संदर्भात निष्पादित प्रतिभूत व्याजासह सदर कर्ज उपलब्ध झाले होते. थकबाकी देयकाचे वसलीकरिता एचडीबीकडे अधिकार आहेत. त्यांनी सिक्यरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रवशन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या कलम १३(२)(कायदा) अन्वयें मागणी सूचना वितरित केली. त्यातील घटक कायद्याच्या कलम १३(२) नुसार तसेच सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३(१) नुसार प्रसिध्द करण्यात आलेले आहे आणि तुमच्या वर पर्यायी सेवा म्हणून बजावण्या आली आहे. कर्जदार, सहकर्जदार, जामिनदार, प्रतिभूती, थकबाकी देथ, मागणी सूचना जी कलम १३(२) अन्वये पाठविली आहे आणि त्या अंतर्गत दावा असलेल्या रकमेचा तपशिल खालीलप्रमाणे

१ १) कर्जदार व सह-कर्जदार व जामिनदार: १. आरती एन्टरप्रायझेस, ४था मजला, २ई/ ४०३, धीरज उपवन, सिद्धार्थ नगर समोर, पश्चिम द्रुतगती महामार्ग समोर, बोरिवली पूर्व, मुंबई-४०००६६, महाराष्ट्र. २. संतोष कुमार चौधरी, २ई ४०३, धीरज उपवन, सिद्धार्थ नगरजवळ पश्चिम द्रुतगती महामार्ग समोर, बोरिवली पुर्व, मुंबई-४०००६६, महाराष्ट्र. ३. भगवानदास मोतिलाल चौधरी, २ई/४०३, ४था मजला, धीरज उपवन, सिद्धार्थ नगर समोर, पश्चिम द्रुतगती महामार्ग समोर, बोरिवली पुर्व, मुंबई-४०००६६, महाराष्ट्र. ४. आरतीदेवी भगवानदास चौधरी. २ई/४०३, ४था मजला, धीरज उपवन, सिद्धार्थ नगर समोर, पश्चिम द्रुतगती महामार्ग समोर, बोरिवली पूर्व, मुंबई-४०००६६, महाराष्ट्र. २) ऋण खाते क्र.: ५०४८९६१ १४४९३७५६ आधार कार्ड क्र.७६२०३१८ सह जोडलेले. ३) ऋण रक्रम: कर्ज खाते क्रमांक ५०४८९६१ करिता रु.१४११३४६४/- (रुपये एक कोटी एकेचाळीस लाख तेर हजार चारशे चौसष्ट फक्त) आणि कर्ज खाते क्रमांक १४४१३७५६ करिता रु.२००००००, - (रुपये वीस लाख फक्त), ४) प्रतिभतीचे मालमत्तेचे तपशिल तारण मालमत्ता मालमत्तेचे तप्रशील १: दकान क.११ (क्षेत्रफळ १७.८० चौ.मी.). तळमजला. दिव्या स्मि को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., सीटीएस क्र.२८२, सब प्लॉट क्र.९४ व १, गौरव गार्डन कॉम्प्लेक्स, बंदर पाखाडी रोड, कांदिवली (पश्चिम), मुंबई-४०००६७ येथील जागेचे सर्व भाग व खंड आणि चतुसिमा: उत्तर-ब्ल्यु एम्पायर कॉम्प्लेक्स; दक्षिण-झोपडपट्टी; पुर्व-निवासी इमारत; पश्चिम-बंदर पाखाडी रोड. २: दुकान क्र.१० (क्षेत्रफळ २१.५८ चौ.मी.), तळमजला, दिव्या स्मिथ को-ऑपरेटिक हौसिंग सोसॉयटी लि.. सीटीएस क्र.२८२. सब प्लॉट क्र.९४ व १, गौरव गार्डन कॉम्प्लेक्स, बंदर पाखाडी रोड, कांदिवली (पश्चिम), मुंबई-४०००६७ येथील जागेचे सर्व भाग व खंड आणि चतुसिमा: उत्तर-ब्ल्यु एम्पायर कॉम्प्लेक्स; दक्षिण-झोपडपट्टी; पुर्व-निवासी इमारत; पश्चिम-बंदर पाखाडी रोड. ३: दुकान क्र.४०३ (क्षेत्रफळ ३८.१ चौ.मी. कार्पेट क्षेत्र), ४था मजला, धीरज उपवन-२ म्हणून ज्ञात इमारत, विंग-ई, धीरज उपवन-२ को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., पश्चिम द्रुतगती महामार्ग, मागाठाणे, बोरिवली (पुर्व), मुंबई-४०००६६ येथील जागेचे सर्व भाग व खंड आणि चतुसिमा: उत्तर-माता बालक रुग्णालय: **दक्षिण**–धीरज सवेरा इमारत: पर्व–एकता मिडोज: पर्श्विम–बी विंग. ५) मागणी सूचना दिनांक: 0४.१०.२०२२. ६) देय रक्कम: २८.०९.२०२२ रोजी देय रु.१३४८३८९४/ (रुपये एक कोटी चौतीस लाख त्र्याऐंशी हजार आठशे चौऱ्याण्णव फक्त) तसेच रक्कम जम होईपर्यंत वसुली प्रक्रियेत आलेला खर्च तसेच वार्षिक लागु पुढील व्याज.

	JMD VE	ENTURE	ES LIMIT	ED							
	CIN : L	.67190MH200	0PLC033180								
F	Regd. Office : Unit No. 323/32	4, 3rd Floor, E	Building No. 9	, Laxmi Plaza	, New Link						
	Road, Andheri (West), Mumbai - 400053.										
	Email : jmdtele@gmail.com, Website : www.jmdlimited.com										
ST	STATEMENT OF UN-AUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE										
	QUARTER & HALF YEAR ENDED 30TH SEPT 2022 (Rs. in Lakhs)										
			Quarter ended	Six Months	Year Ended						
SI.	Particulars	30th Sept	30th Sept	ended 30th	31st March						
No.	i antodiaro	2022	2021	Sept 2022	2022						
		Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Audited						
1	Total Income from Operations (Net)	96.88	12.57	142.27	205.03						
2	Net Profit / (Loss) for the period										
	(before Tax, Exceptional and/or										
	Extraordinary items	70.22	5.14	101.94	15.34						
3	Net Profit / (Loss) for the period										
	before tax (after Exceptional and/or										
	Extraordinary items	70.22	5.14	101.94	15.34						
4	Net Profit / (Loss) for the period										
	after tax (after Exceptional and/or										
_	Extraordinary items	56.20	4.22	81.70	14.15						
5	Total Comprehensive Income for										
	the period [Comprising Profit /										
	(Loss) for the period (after tax) and										
	Other Comprehensive Income	50.00	4.00	04 70							
	(after tax)]	56.20	4.22	81.70	14.15						
6	Paid-up Equity Share Capital										

अनुक्रमांव

अ. .

	(Face Value of Rs. 10/- each)	2,885.840	1,442.920	2,885.840	1,442.920				
7	Other Equity			438.69	1,799.906				
8	Earning Per Share (before								
	Extra-Ordinary items) of Rs. 10/- each (for								
	continuing and discontinued operations)								
i)	a) Basic	0.19	0.03	0.28	0.10				
	b) Diluted	0.19	0.03	0.28	0.10				
01	DTE:								

The above is an extract of the detailed format of Standalone Un-Audited Financial Results for the quarter ended 30th Sept 2022 filed with the Stock Exchange/s under Regulation 33 of the SEBI LODR Regulations, 2015. The full format of the Un-Audited results for the Quarter & Half Year ended 30th Sept 2022 is available on the Company website "www.jmdlimited.com" and on the Stock Exchange website i.e. www.bseindia.com

	For JMD Ventures Limited
	Sd/-
Place : Mumbai	Dhruva Narayan Jha
Date : October 27, 2022	Managing Director

जाहीर नोटीस उप निबंधक, सहकारी संस्था, (परसेवा) महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई यांचे कार्यालय पत्ता : ६/६०३, दुर्गा कृपा को–ऑप हौसिंग सोसायटी, हनुमान चौक, नवघर रोड, मुलूंड पूर्व मुंबई-४०००८१.

.... अर्जदार

जाब

पुष्पक को–ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड

पत्ता : १५, लक्ष्मी उद्योग नगर, एल. बी. एस. मार्ग कांजरमाग

ग, मुंबई– ४०० ०७८. क१ते २४	,		
जाब देणाऱ्याचे नाव	दावा दाखल	दावा क्रमांक	वसुलपात्र

नं.		दिनांक		रक्कम	देणार क्र.					
१	श्री. निलकुमार विश्वास कवळी	०६/०९/२०२२	५६२२-२०२२	७५०००	१					
२	श्री. कल्पक अनंत वर्तक	०६/०९/२०२२	५६२२-२०२२	७५०००	ર					
ş	श्री. राजेश प्रभाकर पाटील	०६/०९/२०२२	५६२५-२०२२	१०००००	२					
x	श्री. भरतसिंग गोपालसिंग गिरासे	०६/०९/२०२२	५६२६–२०२२	१०००००	२					
ų	श्री. दिनेश ओंकार ठाकरे	०६/०९/२०२२	५६२६–२०२२	१०००००	ş					
६	श्री. कल्पेश रामचंद्र पवार	०६/०९/२०२२	५६२६–२०२२	१०००००	x					
G	श्री. विनोद राजाराम पवार	०६/०९/२०२२	५६२७–२०२२	१०००००	ş					
٢	श्री. संदेश सोमा कदम	०६/०९/२०२२	५६२७–२०२२	१०००००	x					
٩	श्री. संतोष सदाशिव गेल्ये	०६/०९/२०२२	५६२८-२०२२	१०००००	१					
१०	श्री. ज्ञानेश्वर जनार्दन पाटील	०६/०९/२०२२	५६२८-२०२२	१०००००	ъ.					
११	सौ. माधुरी संतोष गेल्ये	०६/०९/२०२२	५६२८-२०२२	१०००००	x					
१२	श्री. महेंद्र शंकर तांवे	०६/०९/२०२२	५६२९-२०२२	७५०००	१					
१३	श्री. संदीप शंकर तांवे	०६/०९/२०२२	५६२९-२०२२	७५०००	ર					
१४	श्री. अमित कृष्णकुमार वनधुले	०६/०९/२०२२	५६२९-२०२२	७५०००	x					
१५	श्री. संदीप शंकर तावे	०६/०९/२०२२	५६३०-२०२२	24000	१					
१६	श्री. महेंद्र शंकर तांवे	०६/०९/२०२२	५६३०-२०२२	24000	ર					
१७	श्री. अमित कृष्णकुमार वनधुले	०६/०९/२०२२	५६३०-२०२२	८५०००	x					
१८	श्री. प्रविण रघुनाथ शिंदे	०६/०९/२०२२	५६३१–२०२२	२०००००	ş					
१९	श्री. अजय तुकाराम चौधरी	०६/०९/२०२२	५६३१-२०२२	२०००००	x					
२०	श्री. हनुमंत आनंदा पाटें	०६/०९/२०२२	५६३१–२०२२	२०००००	બ					
२१	श्री. रोहित दत्तात्रय रांजणे	०६/०९/२०२२	५६३१–२०२२	२०००००	६					
२२	श्री. सौरभ शिवाजी वर्गे	०६/०९/२०२२	५६३२-२०२२	१५०००००	१					
२३	श्री. दिग्वीजय शिवाजी वर्गे	०६/०९/२०२२	५६३२–२०२२	१५०००००	x					
૨૪	सौ. पुजा दिग्वीजय वर्गे	०६/०९/२०२२	५६३२-२०२२	१५०००००	બ					
7	सदर दाव्याचे कामी अर्जदार यांनी दाखल केलेल्या अर्जातील प्रतिवादींना रजिस्टर पोस्टाने समन्स									

पाठविण्यात आलेले आहे.परंतू प्रतिवादी यांना समन्स रुजु न झाल्याने व त्यांचा नवीन पत्ता उपलब्ध नसल्याने जाही समन्स देत आहोत. उपनिर्दिष्ठ अर्जासंबंधी आपले म्हणणे मांडण्यासाठी स्वत: जातीने **दिनांक** ०४/११/२०२२ **रोजी १२:०० वाजता** दाव्यासंबंधी कागदपत्रांसह आपण या न्यायालयात हजर रहावे.

या नोटीशीद्वारे उपरोक्त प्रतिवादी यांना असेही कळविण्यात येते की, वरील तारखेस आपण वेळेव हजर न राहित्यास आपल्या गैरहजेरीत अर्जाची सुनावणी घेण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी. त्या प्रमाणे वरील तारखेस तत्पुर्वी आपला संपूर्ण पत्ता कळविण्यात कसूर केल्यास आपला बचाव रद्द समजण्यात येईल. ही नोटीस आज दिनांक १४/१०/२०२२ रोजी माझे सही व कार्यालयाचे मद्रेसह दिली आहे.

(शिक्का

सही/-

उप निबंधक, सहकारी संस्था, (परसेवा)

महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई

जाहिर सूचना फ्लॅट क्र. १२

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, मुळ प्राप्तकर्ते श्री. प्रकाश एच. पवार यांना कोअर हाऊस

क्र.डी–४२, क्षेत्रफळ ४० चौ.मी. बिल्टअप क्षेत्र, चारकोप(१) हित गुंजन को–ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, प्लॉट क्र.२२१, आरएससी-३, चारकोप सेक्टर क्र.२, कांदिवली

(प.), मुंबई-४०००६७ या जागेबाबत म्हाडाद्वारे वितरीत मूळ वाटपपत्र, पत्र व्यवहा आणि

रकम जमा केल्याच्या पावत्या हे माझ्या अशील श्रीमती कांचन अशोक बेदिचंदानी

यांच्याकडून हरवले आहे, ज्याकरिता चारकोप पोलीस ठाणे, मुंबई येथे दिनांक २१.०६.२०२२

जर कोणा व्यक्तीस उपरोक्त सदर कोअर हाऊस जागेबाबत उपरोक्त वाटपपत्र, संबंधित पत्रव्यवहा आणि रक्कम जमा केल्याच्या पावत्या आणि/किंवा इतर अन्य दुस्तावेज किंवा उपरोक्त जागा

किंवा भागावर कोणताही अधिकार, हक्क किंवा हित, तारण, अधिभार, भाडेपट्टा, मालकी

हक्क आणि/किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात कागदोपत्री पुराव्यांसह श्री. अनुज विनोद मोरे, वकील, मुंबई उच्च न्यायालय, कार्यालय पत्ता: एमओआर

असोसिएटस्, ८५/डी-४, गोराई(१) विश्राम कोहौसोलि., आरएससी-१, गोराई(१)

बोरिवली (प.), मुंबई-४०००९१ येथे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून **१४ दिवसांत**

कळवावे, अन्यथा असे समजले जाईल की, असे दावे कोणत्याही अटीशिवाय त्याग व

अनुज विनोद मोरे

वकील, मुंबई उच्च न्यायालय

रोजीचे तक्रार क्र.१०४९-२०२२ नुसार तक्रार नोंद केले आहे.

स्थगित केले आहेत.

मुंबई, आज दिनांकीत २९ ऑक्टोबर, २०२२

येथे सामान्य जनतेस सूचना देण्यात येत आहे की, माझे अशिल मुलजीभाई तरसारिया आणि प्रभात तरसारिया हे विशेषत: खाली दिलेल्या अनुसूचीमध्ये वर्णन केलेल्या फ्लॅटच्या शीर्षकाची चौकशी करत आहेत. मूळतः दि.२९.०६.१९८२ रोजीच्या कराराच्या नोंदणी नसलेल्या लेखांद्वारे आणि अंतर्गत, मे लक्ष्मी विजय बिल्डर्स (त्यातील विक्रेता) आणि मे. धीरज एम. शाह फॅमिली ट्रस्ट (त्यातील खरेदीदार) याखालील अनुसूचीमध्ये अधिक विशेषतः वर्णन केलेल्या अटी व शर्तींच्या आधारे आणि त्यात अधिक वेशेषतः नमूद केल्याप्रमाणे विचारात घेऊन मालमत्ता खरेदी/प्राप्त करण्यास सहमती दर्शवली दि.११.०१.१९८८ रोजीच्या त्यानंतरचे नोंदणीकृत न केलेले लेखकरार/विक्रीच्या कराराचे, मे. धीरज एम. शाह फॅमिली ट्रस्ट (त्यातील विक्रेता) आणि श्रीमती नयना डी. पारेख आणि श्रीमती संध्या अमित राहा (त्यातील खरेदीदार) यांनी त्याखालील अनुसूचीमध्ये अधिक विशेषतः वर्णन केलेल्या अटी व शर्तींच्या आधारे आणि त्यात अधिक विशेषतः नमूद केल्याप्रमाणे विचारात घेऊन मालमत्ता खरेदी/प्राप्त करण्यास सहमती दर्शविली. दिनांक २२.१२.१९९१ रोजीच्या कराराचे त्यानंतरचे अनोंदणीकृत लेख पहा, श्रीमती नयना दुष्यंतभाई पारेख आणि श्रीमती संध्या अमित शहा (त्यातील विक्रेता) आणि श्रीमती परकासो देवी केदारनाथ शर्मा (त्यातील खरेदीदार) द्वारे आणि दरम्यान यांनी अटी व शर्तींच्या आधारे त्यात नमूद केले आहे आणि विशेषत: विचारात घेऊन त्याखालील अनुसूचीमध्ये अधिक विशेषत वर्णन केलेली मालमत्ता खरेदी/प्राप्त करण्यास सहमती दर्शविली. श्रीमती परकासो देवी केदारनाथ शर्मा (त्यातील विक्रेता) आणि श्री. मुलजीभाई तरसारिया आणि श्री प्रभात तरसारिया (त्यातील खरेदीदार) ांच्या द्वारे आणि त्यांच्या दरम्यान संदर्भ क्रमांक बीडीआर-१२/२०५७/१/२००९ उप हमी निबंधकासह नोंदणीकृत दिनांक २८.०२.२००९ रोजीच्या विक्री करारानुसार अटी व शर्तींच्या आधारे विचारार्थ त्यामध्ये अधिक विशेषतः नमूद केले आहे. फ्लॅट क्र. १३ येथे सामान्य जनतेस सूचना देण्यात आली आहे की, गझे अशिल मुलजीभाई तरसारिया आणि प्रभात तरसारिया हे विशेषत: खाली दिलेल्या अनुसूचीमध्ये वर्णन केलेल्या फ्लॅटच्या शीर्षकाची चौकशी करत आहेत. मूळत: दिनांक २८.०६.१९८२ च्या कराराच्या अनोंदणीकृत कलमांद्वारे आणि अंतर्गत, मेसर्स लक्ष्मी विजय बिल्डर्स (त्यातील विक्रेता) आणि मे जयंत ऑटो स्टोअर्स (त्यातील खरेदीदार) अटी व शर्तींच्या आधारे आणि त्यामध्ये विशेषत: नमूव केल्याप्रमाणे विचार करून त्याखालील अनुसूचीमध्ये अधिक विशेषतः वर्णन केलेल्या मालमत्ता खरेती अधिग्रहित करण्यास सहमती दर्शवली. दि.२०.१०.१९८७ रोजीच्या त्यानंतरचे नोंदणीकृत न केलेले लेख करार/विक्रीच्या कराराचे अटी आणि शर्ती आणि त्यामध्ये अधिक विशेषतः नमद केल्याप्रमाप विचार, मे. जयंत ऑटोस्टोअर्स (त्यातील विक्रेता) आणि श्री. अमित के. शाह आणि अनिल एन. सुचक कर्ता यांचे श्री. अनिल एन. सुचक एच.यू.एफ (त्यातील खरेदीदार) यांनी त्याखालील अनुसूचीमध्ये अधिक विशेषतः वर्णन केलेल्या मालमत्त्तेच्या आधारावर खरेदी/अधिग्रहण करण्यास सहमती दर्शविली अमित के. शहा आणि अनिल एन सुचक कर्ता यांच्या दरम्यानच्या दि.०५.०१.१९९८ रोजीच्या कराराच्या नंतरच्या नोंदणीकृत कलमांनुसार, श्री. अनिल एन. सुचक एच.यू.एफ. यांनी मथळ्यात दिलेल्या मालमत्तेमध्ये त्यांचा हक्क, शीर्षक आणि स्वारस्य जारी/नियुक्त केले आहे. श्रीमती आभा ए सुचक आणि श्री. अशोक एन. सुचक यांनी संयुक्तपणे अटी, शर्ती आणि त्यामध्ये अधिक विशेषतः नमूद केलेल्या विचारार्थ. त्यानंतरचा करार अनिल एन. सुचक एच. यू. एफ. द्वारे कर्ता श्री. अनिल एन. सुचक आणि श्री.अशोक एन. सुचक एच.यू. एफ. आपल्या कर्ता श्रीमती अमिता अशोक सुचक (अशोक एन सुचक मयत झाल्यामुळे) आणि श्रीमती. आभा अनिल सुचक आणि श्रीमती. अमिता अशोक सुचक यांनी सदरचा फ्लॅट श्री. राजकुमार केदारनाथ शर्मा आणि श्री. विनोदकुमार केदारनाथ शर्मा यांना विकला आहे. दि.२८.०२.२००९ रोजीच्या विक्रीच्या करारानुसार उप हमी निबंधकाकडे नोंदणीकृत संदर्भ क्रमांक बीडीआर-१२/२०५५/१/२००९ श्री. राजकुमार केदारनाथ शर्मा आणि श्री. विनोदकुमा केदारनाथ शर्मा (त्यातील विक्रेता) आणि श्री. मुलजीभाई तरसारिया आणि श्री प्रभात तरसारिया (त्यातील खरेदीदार) अटी व शर्तींच्या आधारे विचारार्थ त्यामध्ये अधिक विशेषतः नमूद केले आहे.

आता, मुलजीभाई तरसारिया आणि प्रभात तरसारिया हे शिर्षक केलेले फ्लॅट आयडीएफसी फर्स्ट बँकेकडे यावसायिक कर्जाकरिता तारण ठेवत आहेत. वरील प्रकाशात, आता मी विक्री, देवाणघेवाण, गहाण भेटवस्तू, विश्वस्त, शुल्क, देखभाल, वारसा, ताबा, भाडेपट्टा, धारणाधिकार किंवा याद्वारे नमूद केलेल्या मालमत्तेवर कोणताही दावा करणारी कोणतीही व्यक्ती, कायदेशीर वारस, वित्तीय संस्था यांना आवाहन करतो, अन्यथा किंवा जे काही स्वरूप आहे ते याद्वारे ही सूचना प्रकाशित झाल्यापासून १४ दिवसांच्या आत दुकान क्र.०६, अवंती कोहौसोलि, एल.एम.रोड, नवागाव, दहिसर (पश्चिम), मुंबई- ४०००६८ येथे खाली स्वाक्षरीदारांना कागदोपत्री पुराव्यांसह लेखी कळवावे अशी विनंती केली जात आहे अन्यथा अशा व्यक्तीचा दावा माफ / सोडला किंवा सोडला गेला आहे असे मानले जाईल आणि यापुढे त्याचे मनोरंजन केले जाणार नाही.

येथे संदर्भित मालमत्तेची अनुसूची

फ्लॅट क्र. १२, पहिल्या मजल्यावर, क्षेत्रफळ सुमारे ४६५ चौ.फूट (कार्पेट) श्री अमिझारा को-ऑप.हौ.सो.लि. च्या अमीझारा म्हणून ज्ञात इमारतीत, मामलतदार वाडी रोड, गरीबा हॉस्पिटल समोर मालाड (प.), मुंबई - ४०००६४ यासह प्रत्येकी रू.५० रुपयांचे ५ पूर्णपणे भरणा केलेले शेअर्स आणि विशिष्ट क्र.०६ ते १० आणि भाग प्रमाणपत्र क्र.०२, फ्लॅट क्र. १३, पहिल्या मजल्यावर, क्षेत्रफळ सुमारे ४६५ चौ.फुट (कार्पेट) श्री अमिझारा को-ऑप.हौ.सो.लि. च्या अमीझारा म्हणून ज्ञात इमारतीत मामलतदार वाडी रोड, गरीबा हॉस्पिटल समोर, मालाड (प.), मुंबई - ४०००६४ यासह प्रत्येकी रू.५० रुपयांचे ५ पूर्णपणे भरणा केलेले शेअर्स आणि विशिष्ट क्र.११ ते १५ आणि भाग प्रमाणपत्र क्र.०३.

मुंबई	सही/-
२९.१०.२०२२	ॲड. अपराजिता अय्यर

भी ग्लोबल ट्रेडफिन लिमिटेडकजि ्रको सही/ विरेश सोन्ने ग्रिन

मुख्य वित्तीय अधिक

(रू. कोटीत

ांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१.

जाहीर सूचना

माझे अशील हॅप्पी लाईफ एको-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड आणि मालमत्ता पत्रकानुसार **हॅप्पी लाईफ** को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड. कार्यालय पत्ता: २०, टिळक रोड, घाटकोपर (पुर्व), मुंबई-४०००७७ यांनी खालील अनुसुचीत सविस्तरपणे नमुद केलेल्या मालमत्तेच्या अधिकाराची पडताळणी करण्याचे मला निर्देश दिले आहेत

सर्वसामान्य जनतेस येथे सुचित करण्यात येत आहे की, जर त्यांना खालील अनुसूचीत मालमत्तेबाबत वारसाहक, शेअर, विक्री, तारण भाडेपट्टा, मालकी हक्क, अधिभार, परवाना बक्षीस, ताबा किंवा अन्य इतर प्रकारे विक्री, तारण, बक्षीस, करारनामा किंवा अन्य इत प्रकारे कोणताही दावा, अधिकार, हक्क, हित मागणी असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात माझ्याकडे त्यांचे दावाबाबत योग्य दस्तावेजी पुराव्यांसह आजच्या तारखेपासून १४ दिवसात कळवावे. अन्यथा असे दावा किंवा मागर्ण स्थगित किंवा त्याग केले आहेत असे समजले जाईल

वर संदर्भीत अनुसुची

हॅप्पी लाईफ ए को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड आणि मालमत्ता पत्रकानुसार **हॅप्पी लाईफ को-ऑपरेटिव्ह** हौसिंग सोसायटी लिमिटेड, क्षेत्रफळ सुमारे ५४६८ चौ.मी. तत्सम ५८,८६०.७८ चौ.फु. पृष्ठ क्षेत्राचे प्रभाव दिल्यानंतर मुळ जमीन क्षेत्र ५५८२ चौ.मी. तत्सम ६०,०८४.६५ चौ.फु. (मालमत्ता नोंद पत्रकानुसार) पैकी ११३.७० चौ.मी., सर्व्हे क्र.५९४१, प्लॉट क्र.१०० टिळक रोड, घाटकोपर (पुर्व) आणि मुंबई उपनगर जिल्हा, सिंधु बाग ए, टिळक रोड, घाटकोपर (पुर्व), मुंबई-४०००७७ (जमीन) तसेच ८९ निवासी फ्लॅट व सोसायटी कार्यालय समाविष्ट ११ इमारतींसह एकत्रित आणि बृहन्मुंबई महानगरपालिकाद्वारे ७८ करपात्र सदस्य, वॉर्ड क्र.५४, स्ट्रीट क्र.४, टिळक रोड व वॉर्ड क्र.एन५४, स्ट्रीट क्र.४/२, टिळक रोड येथे असलेले संरचनासह एकत्रित जमीन किंवा मैदानाचे सर्व भाग व खंड आणि सदर जागेच्या चतुसिमा: पुर्वेस: ३० फीट सार्वजनिक रस्ता; पश्चिमेस: ६० फीट सार्वजनिक रस्ता दक्षिणेस: रस्ता; उत्तरेस: अंतिम प्लॉट क्र.१०१ ते १०५.

अविनाश एन. जोशी - वकील १५, प्रभा कुंज, ३रा मजला, १ली कस्तुरबा क्रॉस रोड, बोरिवली (पुर्व) मुंबई-४०००६६

- १) कर्जदार व सह-कर्जदार व जामिनदार: १. एंजल डोसा सेन्टर, दुकान क्र.८, तळमजला, रुणवाल नगर बिल्डिंग नं.९, प्रताप सिनेमाजवळ, ठाणे पश्चिम, मुंबई-४०००९९, महाराष्ट्र. २. विनोद एकनाथ मगर, दुकान क्र.८, तळमजला, रुणवाल नगर बिल्डिंग नं.९ प्रताप सिनेमाजवळ, ठाणे पश्चिम, मुंबई-४०००९९, महाराष्ट्र. ३. एकनाथ जयवंत मगर, दकान क.८. तळमजला, रुणवाल नगर बिल्डिंग नं.९. प्रताप सिनेमाजवळ, ठाणे पश्चिम मेंबई-x000९९, महाराष्ट्र, **x, मनिषा विनोद मगर**, शेलार पाडा, १२७/x८६, कोलपड रोंड, हनुमान मंदिराच्या मागे, ठाणे पश्चिम, ठाणे एचओ, महाराष्ट्र-४००६०१. ५. एंजल डोसा सेन्टर, दुकान क्र.८, तळमजला, रुणवाल नगर बिल्डिंग नं.९, प्रताप सिनेमाजवळ, ठाणे पश्चिम, मुंबई-४०००९९, महाराष्ट्र. ६. विनोद एकनाथ मगर, शेलार पाडा, १२७/ ४८६, कोलपड रोड, हनुमान मंदिराच्या मागे, ठाणे पश्चिम, ठाणे एचओ-४००६०१, महाराष्ट्र. ७. एकनाथ जयवंत मगर, शेलार पाडा, १२७/४८८, कोलपड रोड, हनुमान मंदिराच्या मागे ठाणे पश्चिम, ठाणे एचओ-४००६०१, महाराष्ट्र. २) ऋण खाते क्र.: ८६१०२०१, १४६९७०९५ आधार कार्ड क.९४४५६१० सह जोडलेले. ३) ऋण रक्रम: कर्ज खाते क्रमांक ८६१०२०१ करिता रु.६७४२५७८/- (रुपये सदुसष्ट लाख बेचाळीस हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर फक्त) आणि **कर्ज खाते क्रमांक १४६९७०९५ करिता रु.३२००००/-** (रुपये तीन लाख वीस हजार फक्त). ४) प्रतिभूतीचे मालमत्तेचे तपशिल तारण मालमत्ताः मालमत्तेचे तपशील: दुकान क्र.०९ (बिल्टअप क्षेत्रफळ ३८७ चौ.फु.), तळमजला, इमारत क्र.ए-१, रुणवाल नगर को-ऑप. हौसिंग सोसायटी लि., प्रताप सिनेमाजवळ, कोलबाड रोड. जमीन सर्व्हे क्र.४४,४५,४७, हिस्सा क्र.५, पांचपाखाडी, ठाणे पश्चिम-४००६०१ येथील जागेचे सर्व भाग व खंड आणि चतुसिमा: उत्तर-इमारत क्र.ए-२; दक्षिण-रुणवाल नगर रोड; पुर्व-रुणवाल नगर टॉवर; पश्चिम-संकल्प हाईटस्. ५) मागणी सूचना दिनांक: 0४.१०.२०२२. ६) देय रक्तम: २८.०९.२०२२ रोजी देय रु.७७६८४४४/- (रुपये सत्त्याहत्तर लाख अडुसष्ट हजार चारशे चव्वेचाळीस फक्त) तसेच रक्कम जमा होईपर्यंत वसुली प्रक्रियेत आलेला खर्च तसे<u>च</u> वार्षिक लागु पुढील व्याज.
- १) कर्जदार व सह-कर्जदार व जामिनदार: १. अरुमुगम करप्पुस्वामी परियार, प्लॉट क्र.२३७, फ्लॅट क्र.७४, मजला ७, विंग बी, केसरी कोहौसोलि., चारकोप मार्केट, सेक्टर कांदिवली, मंबई-४०००६७, महाराष्ट, २. डॅनियल अरुमगम सानी, प्लॉट क्र.२३७. फ्लॅट क्र.७४, मजला ७, विंग बी, केसरी कोहौसोलि., चारकोप मार्केट, सेक्टर ३, कांदिवली, मुंबई-४०००६७, महाराष्ट्र. ३. मेरी अरुमुगम स्वामी, प्लॉट क्र.२३७, फ्लॅट क्र.७४, मजला 9, विंग बी, केसरी कोहौसोलि., चारकोप मार्केट, सेक्टर ३, कांदिवली, मुंबई-४०००६७, महाराष्ट्र. २) ऋण खाते क्र.: १०२०८३७. ३) ऋण रक्तम: रु.४४५२५९६/- (रुपये चव्वेचाळीस लाख बावन्न हजार पाचशे शहाण्णव फक्त). ४) प्रतिभूतीचे मालमत्तेचे तपशिल तारण मालमत्ता: मालमत्तेचे तपशील: फ्लॅट क्र.७४ (क्षेत्रफळ ८३५ चौ.फु.), ७वा मजला, बी-विंग, चारकोप केसरी को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., आरडीपी ६, प्लॉट क्र.२३७ म्हाडा लेआऊट. चारकोप. मख्य रस्ता. चारकोप सेक्टर ३. कांदिवली (पश्चिम). मंबई-४०००६७ येथील जागेचे सर्व भाग व खंड आणि चतुसिमा: उत्तर-सह्याद्री कॉम्प्लेक्स दक्षिण-भविष्य निधी कार्यालय; पुर्व-अस्तर प्लाझा; पशिचम-केसर को-ऑप.हौ.सो.लि. ५) मागणी सूचना दिनांक: १४.०९.२०२२. ६) देय रक्तम: ०८.०९.२०२२ रोजी देय रु.३७१९४४५.७५ (रुपये सदोतीस लाख एकोणीस हजार चारशे पंचेचाळीस आणि पैसे पंच्याहत्तर फक्त) तसेच रक्कम जमा होईपर्यंत वसुली प्रक्रियेत आलेला खर्च तसेच वार्षिक लागु पुढील व्याज.

तुम्ही कर्जदार व सहकर्जदार/जामिनदार यांना येथे कळविण्यात येत आहे की, सदर सूचनेपासू-६० दिवसात वर नमूद संपूर्ण रक्कम तसेच पुढील व्याज जमा करावे अन्यथा खालील स्वाक्षरीकर्ताद्वां नमूद प्रतिभूतींवर कायद्यान्वये आवश्यक ती कारवाई करतील. कृपया नोंद असावी की, सरफायसी कायद्याच्या कलम १३(१३) नुसार तुम्हाला आमच्या अनुमतीशिवाय वर संदर्भीत प्रतिभूतीची विक्री किंवा हस्तांतर करण्यापासन तम्हाला रोखण्यात येत आहे. २. तारणकर्त्यांना एचडीबीएफएसच्या परवानगीशिवाय विक्री, भोडेपट्टा, लिव्ह ॲण्ड लायसन्स किंवा अन्य इतर प्रकारे वर संदर्भीत प्रतिभूती हस्तांतरण करण्यापासून रोखण्यात येत आहे. ३. कोणतेही प्रश्न किंवा तजवीजीसाठी कृपया संपर्क: श्रीमती रेणुका राजगुरू-७७३८५८३०८४, श्री. अजय मोरे-९८२०५२१७२७ एचडीबी फायनान्शियल सर्विसेस लिमिटेंड.

ठिकाण: मुंबई

एचडीबी फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड दिनांक: २८.१०.२०२२ प्राधिकृत अधिकारी

श्री ग्लोबल ट्रेडफिन लिमिटेड

ठिकाण:

दिनांकः

नोंदणीकृत कार्यालय: ए२, २रा मजला, मधु इस्टेट, पांडुरंग बुधकर मार्ग, लोअर परळ, मुंबई-४००००१३. दूर.:०२२-६२९१८१११, सीआयएनः एल२७१००एमएच१९८६पीएलसी०४१२५२, ई-मेलःsgtl2008@gmail.com, वेबसाईटःwww.sgtl.in

३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता एकमेव व एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल (रू.लाखात, ईपीएस व्यतिरिक्त संपलेली तिमाई संपलेले वर्ष 30.09.22 30.06.22 30.09.29 30.09.22 30.09.29 39.03.22 30.09.22 30.06.22 30.09.29 30.09.22 30.09.29 39.03.22 लेखापरिक्षित अलेखापरिक्षित **गलेखापरिक्षि**त लेखापरिक्षित नेखापरिक्षित लेखापरिक्षित लेखापरिक्षित गलेखापरिक्षित अलेखापरिक्षित लेखापरिक्षित ग्लेखापरिक्षित लेखापरिक्षित नातून एकूण उत्पन्न 94986.88 4389.08 9203.09 20099.08 684.06 928.05 9020.48 ૬.૬૬ 8048.68 ९११.४८ \$800.66 वधीकरिता निव्वळ नफा/(तोत अपवादात्मक आणि/किंवा विशेष र, अपवादात्म् धारण बाबपूर्व) ८०९.७० (४९६.७१) (३५.९२) ३१२.९९ (८७.९५) 98829.20 १५६४.८५ ७६०.९७ 948.30 २३२५.८२ (१२.१९) 9६99३.३३ करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंव विशेष साधारण बाबनंतर) ८०९.७ (४९६.७१ (३५.९२) ३१२.९९ (८७.९५) 98829.3 9488.64 490.90 १५९.३(२०७५.८२ (१२.१९) 9 ६ 9 9 ३ . ३ ३ ञ्रानंतर कालावधीकरिता निव्वळ फा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंव शेष साधारण बाबनंतर) ٥٥.00 (४९६.७٩) (३५.९२) ३१२.९९ (८७.९५) 98829.20 १५६४.८५ 490.90 १५९.३० २०७५.८२ (१२.१९) 94880.30 हालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा) करानंतर) आणि इतर सर्वंकर्ष त्पन्न (करानंतर)) 12808.24 23828.04 38802.09 8008.40 2009.90 २६३३.४० ३५२७४.९४ ९७४७२.५ 0083.09 9439.28 १२४९८.२६ ९२७४.८५ मभाग भांडवल दर्शनी मल्य रु.१/– प्रती) 9२७२१.२६ 9२७२१.२६ 9२७२१.२६ 9२७२१.२६ 92029.25 9२७२१.२६ 92029.25 9२७२१.२६ 92029.28 9२७२१.२६ 92029.25 92029.28 तर समभाग (लेखापरिक्षित ताळेबंद गत्रकात दिल्यानुसार) 123098.33 ££030.C° मूळ व सौमिकृत उत्पन्न प्रतिभाग (वार्षिकीकरण नाही) (रू.) 9.29 0.05 (0.08) 0.00 0.03 (0.09) 9.90 0.92 0.08 0.09 0.9६ 0.00

परिपत्रक क्र. सीआयआर/सीएफडी/एफएसी/६२/२०१६ द्वारे सुचित सेबी (लिस्टिंग ऑक्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरपेंट्स) रेखुठेशन्स, २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एकसर्वेजसह सादर करण्यात आलेली अलेखापरिक्षित एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्षा सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.sgtl.in वेबसाईटवर आणि स्टॉक एकसंवेजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

वरील वित्तीय निष्कर्षांचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन व शिफारस करण्यात आले आणि २७ ऑक्टोबर, २०२२ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करून नोंदपटावर घेण्यात आले.

डाटामॅटिक्स ग्लोबल सर्विसेस लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : नॉलेज सेंटर , प्लॉट क्र.५८, स्ट्रीट क्र.१७, एमआयडीसी, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९३

सीआयएनःएल७२२००एमएच१९८७पीएलसी०४५२०५. **दूर**ः+९१ (२२) ६१०२००००/१/२, **फॅक्सः**+९१(२२)२८३४३६६९. **वेबसाईटः**www.datamatics.com

३० सप्टेंबर, २०२२) रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्ष

		एक मे व				एक त्रित							
		संपलेली तिमाही			संपलेले अर्धवर्ष संपलेले वर्ष		संपलेली तिमाही			संपलेले अर्धवर्ष		संपलेले वर्ष	
अ.	तपशिल	३०.०९.२२	३०.०६.२२	३०.०९.२१	३०.०९.२२	३०.०९.२१	३१.०३.२२	३०.०९.२२	३०.०६.२२	३०.०९.२१	३०.०९.२२	३०.०९.२१	३१.०३.२२
क.		अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	लेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	लेखापरिक्षीत
۹.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	904.00	944.88	988.02	339.98	200.33	40८.49	383.80	३२६.८७	२९९.२३	६७०.२७	५८६.९८	9209.04
ર.	करापूर्व साधारण प्रक्रियेतून निव्वळ नफा(+)/(तोटा)(-)	39.28	२७.८०	34.43	48.08	८६.३३	983.88	૬૧.૬૨	૬૧.૬૬	88.02	903.02	82.84	982.04
З.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा(+)/(तोटा)(-)	28.99	29.89	२७.८८	୪६.୦२	<u></u> ହେ.ଡହ୍	999.99	३९.२४	૪૨.૬૬	38.83	८१.८९	68.35	944.80
8.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा(+)/(तोटा)(-)												
	(ना-नियंत्रित व्याजनंतर)	28.99	29.89	२७.८८	୪६.୦२	<u></u> ହେ.ଡହ୍	999.99	38.88	83.80	34.30	ζ٦.3٤	68.68	940.82
ч.	इतर व्यापक उत्पन्न	(२.०९)	(२.६२)	9.08	(8.09)	94.02	9६.२३	(३.०१)	(२.४३)	(३.३९)	(4.88)	(90.89)	(8.८٩)
ξ.	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न	२२.०२	98.28	૨૮.૬૨	89.39	۲ <u>۶</u> .۲۶	9२७.३५	३६.२३	80.22	39.48	ଡହ୍.୪५	६३.९२	940.4८
0.	भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रू.५/–)	૨૬.૪૮	२९.४८	२९.४८	२९.४८	૨૬.૪૮	२९.४८	२९.४८	ર૬.૪૮	२९.४८	૨૬.૪૮	२९.४८	२९.४८
٤.	राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंद पत्राकानुसार पुनर्मुल्यांकित												
	राखीव वगळून)	एनए	एमए	एमए	एमए	एमए	एमए	एमए	एनए	एमए	एनए	एमए	एनए
<u></u> .	उत्पन्न प्रतिभाग (ईपीएस)												
	- मूळ	8.09	3.02	\$.03	0.८٩	99.88	9८.८५	૬.७૮	0.38	4.88	98.98	92.00	२६.७१
	- सौमिकृत	8.09	ş.७२	\$.03	0.69	99.88	9८.८५	ફ.७૮	٥.३Ę	4.99	98.98	92.00	२६.७१

देनांक: २७.१०.२०२२ ठेकाण: मुंबई

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेप्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह कंपनीद्वारे सादर करण्यात आलेली वित्तीय वर्ष २०२२–२३ च्या अर्धवर्ष व द्वितीय तिमाहीकरिताचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. वित्तीय वर्ष २०२२-२३ च्या अर्धवर्ष व द्वितीय तिमाहीकरिताचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com आणि कंपनीच्या www.datamatics.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

	डाटामॅटिक्स ग्लोबल सविसेस लिमिटेडकरिता
	सही/-
ठिकाण : मुंबई	राहुल एल. कनोडिया
दिनांकः २८ ऑक्टोबर, २०२२	उपाध्यक्ष व सीईओ